

गर्धिन् (von गर्ध) adj. *gierig, heftig verlangend nach*, am Ende eines comp.: (अग्रयः) नवानामिषगर्धिन्: M. 4, 28. सुमरुञ्जय<sup>०</sup> MBh. 3, 16448. पुत्र<sup>०</sup> R. 2, 37, 31. 38, 17. 58, 21. 64, 34. जय<sup>०</sup> 3, 29, 14. Statt गर्धिन् erscheint im MBh. fast regelmässig गृधिन्, eine Form, welche auf गृह zurückgeführt werden musste, aber wohl schwerlich richtig ist. गर्धिन् verstiesse gegen Grammatik und Metrum; am nächsten stände गृधियन्, welches sich auch grammatisch rechtfertigen lässt. मासगृधिन्: 1, 2948 (v. l. गर्धिन्:). 13, 5680. पुत्र<sup>०</sup> 1, 4146. 4148. 4743. 8445. 2, 723. 3, 10081. 12430. 13853. 12, 34. 13, 1876. 14, 2009. 15, 792. राज्य<sup>०</sup> 3, 12426. राज<sup>०</sup> 14925. रण<sup>०</sup> 13, 3159. पुत्रगृधिव 5, 2591. कर्मगृधिनो *mit Eifer einem Geschäft nachgehend* HARIV. 3406. Nicht richtiger ist die Form गृधिनो R. 2, 79, 12. Statt क्रव्यगन्धिभिः KATHA. 12, 18 ist wohl गर्धिभिः zu lesen.

1. गर्व्, गर्वति gehen DÄTUP. 11. 28.

2. गर्व् und गर्व s. गर्व् und गर्व.

गर्भ (von ग्रम् = ग्रक्) m. U. 3, 150. 1) (der empfangende) Mutterleib, Schooss NIA. 10, 23. AK. 3, 4, 22, 138. H. 604. an. 2, 308. MED. bh. 3. मातुर्गर्भे RV. 8, 72, 8. गर्भे नु नौ जनिता देपती कः 10, 10, 5. अर्मावा यस्ते गर्भे दुर्णामा योनिमाशये 162, 1. साग्निं त्रिभर्तु गर्भं वा VS. 11, 57. 31, 19. 32, 1. RV. 1, 148, 5. 4, 27, 1. 8, 43, 9. AV. 11, 4, 14. ÇAT. BR. 8, 4, 2, 1. — M. 9, 126. गर्भे स्थितिः PAÑKAT. Pr. 8. गर्भेषु वसतिः ad HIT. Pr. 12. 13. कुल्या गर्भेण धारितः MBh. 3, 11169. अदित्या गर्भधारितः 15839. विराटनगरे चेरुः पुनर्गर्भयता इव so verborgen wie ein Kind im Mutterleibe 4, 336. गर्नाडुत्पत्तिने जज्ञौ HIT. 1, 170. देहाडुत्क्रमणे चास्मात्पुनर्गर्भे च संभवम् M. 6, 63. गर्भान्न निर्जगमिषे BHAG. P. 3, 34, 20. Uebertr.: नष्टे न दृश्यते यत्र शमी-गर्भे कृताशनः MBh. 9, 2741. 2745. 13, 4051. = मध्य das Innere H. an. माण्डपकार्माद्विकृतः HIT. 113, 9. प्रासादगर्भे गवा सुतः 100, 8. eines Tempels VARA. BRU. S. 55, 12. eines Baumstammes 57, 14. einer Blume 68, 11. 69, 16. — 2) Leibesfrucht, Embryo (AK. 2, 6, 2, 39 3, 4, 13, 48. 22, 138. H. 340. H. an. MED.); das Neugeborene (Kind AK. 3, 4, 22, 138. H. an. MED.), Brut (der Vögel), Frucht (der Pflanzen): गर्भो जरायुषावृतं उल्ल्वं ब्रह्मति जन्मना VS. 19, 76. आ ते योनिं गर्भं एतु AV. 3, 23, 2. 4, 11, 2. 6, 81, 2. अत्रा पिता ड्कितुर्गर्भमाधात् RV. 1, 164, 33. स र्ङ् वषा जनयताम् गर्भम् 2, 35, 13. AV. 11, 4, 3. ÇAT. BR. 14, 9, 4, 9. गर्भ इव मुभता गर्भिणीभिः KATHOP. 4, 8. तं स्त्री गर्भं त्रिभर्ति AIT. UP. 4, 3. स ज्ञातो गर्भो अस्मि रोदस्योः RV. 10, 1, 2. वेनं गर्भम् 1, 130, 3. आण्टेव भित्ता शकुनस्य गर्भम् 10, 68, 7. रेतो दधात्योषधीषु गर्भम् 5, 83, 1. 7, 102, 2. VS. 12, 37. अनन्तर्गर्भा कुशौ KIT. ÇA. 2, 3, 31. अग्राम् RV. 1, 164, 52. 3, 1, 12. 5, 3. VS. 11, 46. AV. 8, 6, 23, 25. TS. 5, 6, 9, 1. मुष्टो कृत्वा गर्भो ऽत्तः शिंते मुष्टी कृत्वा कुमारे जायते AIT. BR. 1, 3. ÇAT. BR. 2, 3, 4, 3. 3, 2, 4, 6. 6, 1, 1, 11. प्रादिशमात्रो वै गर्भः 5, 2, 8. — अक्रशोपात्तं गर्भाण्यम्यमात्मप्रकृतिविकारसंमूर्द्धितं गर्भ इत्युच्यते SUÇR. 1, 336, 20. रक्तलक्षणमार्तवं गर्भकृच्च 49, 14. यद्योत्वेनावृतो गर्भः BHAG. 3, 38. गर्भेण डुष्यते कन्या गृव्वासने द्विजः MBh. 13, 2181. गर्भो भूवेक जायते M. 9, 8. द्य चेज्जनयेद्गर्भम् MBh. 3, 14277. गर्भो ऽभवद्दूरराजपत्न्याः KUMĀRAS. 1, 19. सर्वाश्च गर्भानलभन् MBh. 3, 10496. गर्भानुपलभिर (स्त्रियः) R. 1, 15, 25. स मृत्युमुपगृह्णाति गर्भमश्नतरी यथा PAÑKAT. 1, 413. त्वं (डुष्यन्त) चास्य धाता गमस्य MBh. 1, 3103. टिट्ठीनी गर्भमधत्त PAÑKAT. 74, 18. महिष्यो गर्भमादधे SIV. 1, 18. (सः) तत आघाय गर्भं तम् MBh. 3,

8639. R. 1, 46, 3. (राज्ञी) गर्भमाधत्त RAGH. 2, 75. वृत्ति गर्भम् PAÑKAT. 1. 36. गर्भं धारय R. 1, 38, 12. KATHA. 3, 60. कुन्तिषा दश मासांश्च गर्भं संधारयति वाः MBh. 3, 13637. ऋषिषा यस्तदा गर्भस्तस्या देहे समाकृतः । निर्जगान — स — तदङ्गतः ॥ BRAHMA-P. 59, 12. प्रसूता गर्भम् MBh. 3, 15839. तावद्वाः पृथिवी ज्ञेया यावद्गर्भं न मुञ्चति JĀG. 1, 207 = MBh. 3, 13419. अत्रैव गर्भं विमुञ्च PAÑKAT. 73, 9. कन्यागर्भं MBh. 1, 5381. नारगर्भा (v. l. गर्भ) इव स्त्रियः ad HIT. Pr. 38. 39. लयगर्भा MBh. 12, 13126. विलीनगर्भा 14492. स्त्रियः प्रब्रूढगर्भाः R. 1, 15, 26. कृत्वा गर्भम् M. 11, 87. गर्भकृन् JĀG. 3, 251. दासीगर्भविनाशकृत् 2, 236. नूनं ममाङ्गान् — शत्रुः शितैर्प्रेकृतस्यान् गर्भान्विनष्टानिव शल्यकर्ता R. 5, 28, 6. गर्भाष्टम der achte (Monat, Jahr) von der Empfängnis an ĀÇV. ÇA. 1, 19. ÇĀKṢH. ÇA. 2, 1, 1. PĀR. GRU. 2, 2. M. 2, 36. JĀG. 1, 14. TRIK. 2, 6, 11. गर्भदिकादशे. द्वादशे (शब्दे) M. 2. 36. Uebertragen am Ende von adj. comp. (f. स्त्री): dieses als Leibesfrucht tragend, in seinem Innern bergend, enthaltend: वरुद्वैराज्ञगर्भम् ÇĀKṢH. ÇA. 15, 7, 2. उत्तिगर्भा गायत्री RV. PRĪT. 16, 19. अनुष्टुब्गर्भं सोल्लिक् 26. कुशगर्भमुखम् RAGH. 9, 55. स्त्रैर्गर्भस्तिः MBh. 12, 13414. (गदा) अश्वगर्भा 6, 3722. वज्रवैद्यर्गर्भश्च स्तम्भिः R. 3, 61, 7. जलगर्भाः (वाताः) 4. 29, 10. प्रुकागर्भकार ÇĀK. 14. अग्निगर्भा शमी 79. किमर्गभैः — मयूखैः 54. कुसुमैः — सलिलगर्भैः VIKR. 78. वाष्पगर्भमज्ञालम् (von BOLL. missverstanden) VIKR. 80, 6. केकागर्भेण — काठेन 81. निधानगर्भा (सागराम्बरा) RAGH. 3, 9. विषगर्भेण वाष्पेण PAÑKAT. 262, 22. तेजोगर्भास्तपस्विनः SUND. 3. 5. नृगर्भं Hip. 4, 27. देवगर्भं 2, 28. MBh. 3, 17161. 6, 5836. कमलगर्भा 1. 6567. 3, 17163. N. (BOPP) 13, 63. काञ्चनगर्भा R. 3, 53, 33. मुखैरासवगन्धगर्भैः KUMĀRAS. 7, 62. वेदगर्भं (हरि) BHAG. P. 2, 4, 25. न्यायगर्भं BHART. 3, 24. प्रगल्भमतिगर्भगिरः ÇIC. 9, 62. भर्त्सनाश्च मधुरास्मितगर्भाः SĀB. D. 55. 7. विभागगर्भलक्षणा eine Definition, welche zugleich die Eintheilung enthält, 37, 10. ससंभ्रममादृगर्भम् VIKR. 27, 10. — 3) die Leibesfrucht des Himmels; die während acht Monaten durch die Sonnenstrahlen aufgesogenen Dünste (vgl. M. 9, 303: अष्टौ मासान्यथादित्यस्तोयं कुरति रश्मिभिः), welche in der Regenzeit als reife Frucht herabfallen; die Zeitdauer dieser Schwangerschaft des Himmels: अष्टमासधृतं गर्भं भास्करस्य गभस्तिभिः । रसें मर्वसमुद्राणां यौः प्रसूते रसायनम् ॥ R. 4, 27, 3 (vgl. निर्मालितोदकगर्भं शरद्वनम् RAGH. 3, 17 und अग्रो गर्भः oben unter 2). गर्भेऽपि निष्पन्ना वारिमुचो न प्रभूतवारिमुचः VARA. BRU. S. 3, 16. sg. 21, 6. fgg. — 4) ein ausgetretenes (schwangeres) Flussbett: भाद्रकृत्तचतुर्दशो यावदाक्रमते जलम् । तावद्गर्भं विज्ञानीयात्तद्दूर्ध्वं तीरमुच्यते ॥ PRĀJĀÇĀKĪTTAT. imi ÇĀKṢH. — 5) Schlafzimmer H. an. — 6) Vereinigung H. an. MED. — 7) die Warzen an der Frucht des Brodfruchtbaums (पनसकाण्टक) diess. — Vgl. अमृत<sup>०</sup>, अर्ध<sup>०</sup>, कृष्ण<sup>०</sup>, मूठ<sup>०</sup>, विश्व<sup>०</sup>, दिरण्य<sup>०</sup>.

गर्भक (von गर्भ) 1) m. ein in die Haare verschlungener Blumenkranz: AK. 2, 6, 2, 36. H. 651. — 2) zwei Nächte mit dem dazwischenliegenden Tage H. 144.

गर्भकार (गर्भ + कार) 1) Leibesfrucht —, Fruchtbarkeit bewirkend. — 2) m. N. einer Pflanze, Nageia Putranjiva (पुत्रंज्ञीव) Rozb., BĀLVAP. imi ÇĀKṢH.

गर्भकरणा (गर्भ + क<sup>०</sup>) n. Schwängerungsmittel AV. 5, 25, 6.

गर्भकार (गर्भ + कार) adj. Leibesfrucht —, Fruchtbarkeit bewirkend: n. N. einer Cerimonie ĀÇV. ÇA. 9, 11.